


कराड (मलकापूर) व बार्शी (सोलापूर)
येथे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
शासकीय वसतीगृहे सुरु करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवगृ-२०१०/ प्र.क्र.२११/का.१२
मंत्रालय, विस्तार मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २४ डिसेंबर, २०१०.

- बाचा :** शासन निर्णय, क्रमांक-शावगृ-२००६/प्र.क्र.६५/का.१२, दिनांक ६ डिसेंबर, २००७
- शासन निर्णय :** अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता उपरोक्त दि.६ डिसेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये नवीन १४० शासकीय वसतीगृहे सुरु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार सातारा व सोलापूर येथे १२५ क्षमतेचे मुलांचे वसतीगृह मंजूर करण्यात आलेले आहे. तथापि, सातारा व सोलापूर येथे शासकीय अथवा भाडेतत्वावर इमारत उपलब्ध होत नसल्याने तसेच सातारा व सोलापूर पेक्षा कराड (मलकापूर) व बार्शी (सोलापूर) येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील ही बाब लक्षात घेऊन कराड (मलकापूर) येथे दि. १.७.२००९ पासून व बार्शी (सोलापूर) दि. १.८.२००९ पासून सुरु करण्यात आली आहेत.
२. सातारा व सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय मंजूर केलेली १२५ क्षमतेची आदिवासी मुलांची वसतीगृहे रद्द करून त्याऐवजी कराड (मलकापूर) व बार्शी (सोलापूर) या ठिकाणी १२५ क्षमतेची आदिवासी मुलांची वसतीगृहे सुरु ठेवण्यास त्यास या शासननिर्णयान्वये कार्यात्तर मंजूरी देण्यात येत आहे.
३. संदर्भाकित शासन निर्णयातील कर्मचारी आकृतीबंधाच्या प्रत्येक वसतीगृहनिहाय मंजूर करण्यात आलेल्या पदांच्या संख्येच्या अधीन राहून सदर वसतीगृहांसाठी आवश्यक पदे भरण्यास मंजूरी देण्यात येत आहे. संदर्भाकित शासन निर्णयातील उर्वरित इतर बाबी कायम राहतील व त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.
४. यासाठी येणारा खर्च "मागणी क्रमांक-टी-४, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण- २७७- शिक्षण (एक)- मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण-(ए)-राज्य योजना (२२२५ १५५३)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्याच लेखाशिर्षाखाली मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा..
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१०१२२४१९४७५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(अ. को. आहिरे)
कार्यासन अधिकारी

प्रति,
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
महालेखापाल (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा/सोलापूर.
जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, सातारा/सोलापूर.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा/सोलापूर.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बोरीवली मुंबई.
समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा/सोलापूर.
वित्त विभाग (व्यय-१४/अर्थ-३/ अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
कार्यासन अधिकारी, का. ११, १३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
निवड नस्ती (का. १२)